

Date: 04th September 2023

To,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street,
Mumbai-400001.

Scrip code/Scrip ID: 543937/ALPHAIND

Sub: Intimation related to Newspaper Advertisement.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), we are enclosing herewith the copies of newspaper advertisement published in newspapers dated September 03, 2023 informing shareholders regarding the details of Annual General Meeting (AGM)/E-voting Notice related information. The above-mentioned advertisement is published in Financial Express (English Newspaper) and Loksatta (Pune Newspaper).

This is for your information and record.

Thanking You.

Yours faithfully,

For **Alphalogic Industries Limited**

Aayushi Khandelwal
Company Secretary & Compliance Officer

Enclosures: -
Annexure-A Newspaper Advertisement Copy.

WOODSVILLA LIMITED

CIN: L55101DL1994PLC030472
Regd. Office: E-4 2ND Floor Defence Colony New Delhi - 110024
Email Id: woodsvillaresort@gmail.com; Tel No. : +011-41552060
Website: https://www.woodsvilla.in

NOTICE OF 35TH AGM AND REMOTE E-VOTING INFORMATION
NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting of the Company is scheduled to be held on Tuesday, 26th September, 2023 at 5:00 P.M. (IST) THROUGH VIDEO CONFERENCING(VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) to transact the business as set out in 35TH AGM Notice dated 01st September 2023 in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made there under, read with MCA/SEBI circulars without physical presence of members at the common venue.

In compliance with the circulars, the Notice convening the 35th AGM and the Annual Report for the financial year 2022-2023 have been sent to the members electronically to the e-mail ID registered by them with the Company/ Depository Participants and have been dispatched as per the permitted mode to those members who have not registered their e-mail id's with the company/ Depository Participants on or before 02.09.2023.

This Notice of 35th AGM and the Annual Report 2022-23 will also be available on the Company's website www.woodsvilla.in and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made thereof & Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the company is providing e-voting facility to its members holding shares as on Tuesday, 19th September, 2023 being cut off date, to exercise their vote on business to be transacted at the meeting of the company. The members may cast their vote by using an electronic voting system from a place other than that the venue of meeting (e-voting). The company has engaged NSDL to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 & rules thereof are as under:

- 1. E-voting period commences on Saturday 23rd September 2023 at 09:00 A.M and ends on Monday 25th September 2023 at 05:00 P.M
2. The voting through electronic means shall not be allowed beyond 05:00 P.M. on 25th September 2023.
3. The businesses set out in the notice of AGM, may be transacted through e-voting or e-voting facility at the AGM.
4. The facility of joining the AGM through VC/OAVM shall 30 minutes before and after the scheduled time of the commencement of the meeting and will be available for members on first come first serve basis.
5. The share transfer book of the Company will remain closed from Wednesday, 20th September, 2023 to Tuesday, 26th September, 2023 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting.
6. Any person who becomes the member of the company after dispatch of notice of AGM and holding shares as on cut off date i.e., 19th September, 2023, may obtain the login id and password by sending a request to evoting@nsdl.co.in or info@masserv.com. Members are requested to login at http://eservices.nsdl.com/ by using the remote login credentials. The link for electronic participation through VC/OAVM during the meeting will be available in shareholders/members login portal where EVEN of the company shall be displayed.
7. In case you have queries or issues regarding e-voting, you mail at evoting@nsdl.co.in. Toll free no: 1800 1020 990 and 1800 224430. Further members may also contact Mr. Sharwan Mangla, General Manager, Mas Services Limited, RTA at info@masserv.com or on Telephone No.: 011-26387281/82/83.
For details related to e-voting refer to the notice of AGM. In case you have queries or issues regarding e-voting, you may refer the FAQ's and e-voting manual available at http://www.evoting.nsdl.com under downloads section.
8. Mr. Kundan Agrawal, a Practicing Company Secretary (Membership No. F7631), Proprietor, M/s Kundan Agrawal & Associates has been appointed as the Scrutinizer to scrutinize the voting and remote e-voting process in a fair and transparent manner.
9. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

For Woodsvilla Limited Sd/- Vineeta Agrawal Company Secretary
Date: 02/09/2023
Place: New Delhi

NOTICE BY WAY OF SUBSTITUTED SERVICE UNDER RULE 38 OF NCLT RULES, 2016 READ WITH ORDER V RULE 20 OF CODE OF CIVIL PROCEDURE, 1908
BEFORE THE HON'BLE COMPANY LAW TRIBUNAL, NEW DELHI BENCH-II, NEW DELHI
M/S JAKSON LIMITED, Y. MIS THREE C UNIVERSAL DEVELOPERS PVT. LTD.
I.A. NO. 2478 OF 2023 IN C.P. (IB) NO. 2582/ND/2019

- To
1. Mr. GIRISH CHANDER JOSHI (RESPONDENT NO. 1)
SUSPENDED-DIRECTOR
M/S THREE C UNIVERSAL DEVELOPERS PVT. LTD.
HOUSE NO. 286, GALI NO. 8/A BLOCK-G, RATIYA MARG SANGAM VIHAR, TIGRI, NEW DELHI-110062. Email: girish11joshi@gmail.com
2. Mr. RAJENDRA KUMAR (RESPONDENT NO. 2)
SUSPENDED-DIRECTOR
M/S THREE C UNIVERSAL DEVELOPERS PVT. LTD. & DIRECTOR -XANADU ESTATES PRIVATE LIMITED
C-23, GREATER KAILASH ENCLAVE- PART-1, NEW DELHI-110048
EMAIL: Rajendra.3c@gmail.com
3. Mr. SURPREET SINGH SURI (RESPONDENT NO. 3)
SUSPENDED-DIRECTOR
M/S THREE C UNIVERSAL DEVELOPERS PVT. LTD. & DIRECTOR -XANADU ESTATES PRIVATE LIMITED
192-B, SAINIK FARMS, NEW DELHI-110062
EMAIL: surpreet.suri@yahoo.com, surpreet.suri@the3c.in
4. Mr. VIDUR BHARDWAJ (RESPONDENT NO. 4)
51-B, GF, NEW FRIENDS COLONY (EAST) NEW DELHI-110065
EMAIL: vidur@the3c.in, b.vidur@gmail.com
5. Mr. NIRMAL SINGH (RESPONDENT NO. 5)
N-104, PANCHSHEEL PARK, NEW DELHI-110017
EMAIL: nirmal@the3c.in, nsingh107@gmail.com
6. XANADU ESTATE PRIVATE LIMITED (RESPONDENT NO. 6)
C-23 GREATER KAILASH ENCLAVE, PART-1, NEW DELHI-110048
EMAIL: records3c@infra@gmail.com
WHEREAS Mr. Rakesh Kumar Gupta, Resolution Professional for Three C Universal Developers Private Limited, has filed an application being I.A. No. 2478 of 2023 under Section 66 of IBC, 2016. Whereas, the Hon'ble NCLT, Bench-II, New Delhi issued notice on all the concerned parties including the above-named on 08.06.2023. Further, vide order dated 21.08.2023 the Hon'ble NCLT, Bench-II, New Delhi has permitted the undersigned to serve the Addressees through substituted service.
TAKE NOTICE that the above-captioned matter will now be listed on 21.09.2023 before the Hon'ble National Company Law Tribunal, Bench-II, New Delhi. You may either appear in person or through your Authorized Representative.
Take notice that, in default of your appearance on the day before mentioned, the Application will be heard and determined in your absence.
Mr. Rakesh Kumar Gupta
Resolution Professional for
Place: New Delhi Three C Universal Developers Private Limited
Date: 02.09.2023

ENCODE PACKAGING INDIA LIMITED
(FORMALLY KNOWN AS NOVA PUBLICATIONS INDIA LIMITED)
Regd. Office - D-82, FOCAL POINT EXTENSION JALANDHAR CITY PUNJAB.
Web: http://encodepackaging.com/, CIN: L67120PB1994PLC015406

NOTICE OF 28th (TWENTY EIGHTH) ANNUAL GENERAL MEETING
Notice is hereby given that 28th (Twenty Eighth) Annual General Meeting of the Members of ENCODE PACKAGING INDIA LIMITED will be held on Saturday, the 30th day of September, 2023 at 02:00 P.M. at registered office of the Company at D-82, FOCAL POINT EXTENSION JALANDHAR CITY PUNJAB 144004 IN to transact the business, as set out in the Notice of the AGM.

The Notice of AGM and the Financial statements for the FY 2022-2023 along with Board's report, Auditor's report, and other documents required to be attached thereto (Collectively referred as "Annual Report") will be posted/E-mailed to all the members individually at their registered addresses/E-mail ids.
Manner of registering/updating their E-mail ID:
Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows:
1. Shareholders holding Shares in Physical Mode: Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email address are requested to update their email address by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Datamatics Business Solutions Limited ("Datamatics") at www.datamaticsbpo.com, info@dfs.com, along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate, self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (eg: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.
2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Shareholders are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s). In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to Datamatics at info@dfs.com.
Manner of Voting on Resolutions placed before the AGM:
The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") through Central Depository Services (India) Limited (CDSL) to its Shareholders to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM.
The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the website of the Company i.e. https://encodepackaging.com/.

For Encode Packaging India Limited Sd/- Navdeep Singh Bhatti Whole-Time Director, Din:-03232929
Place: Jalandhar
Date:- 02.09.2023

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiry before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

PUBLIC NOTICE

JOINT PUBLIC NOTICE IN ACCORDANCE WITH RBI CIRCULAR NO. DNBR, (PD) CC, No.065/03.10.001/2015-16 dated July 09, 2015 AND OTHER APPLICABLE RBI CIRCULARS ("RBI DIRECTIONS") FOR THE CHANGE IN MANAGEMENT AND CHANGE IN CONTROL IN BRMP LEASING AND FINANCE PRIVATE LIMITED (CIN: U74899DL1995PT00724)
REGD OFFICE: RAJAGHAR, FLAT NO 6B, GANPATI COTTAGE 1A, COURT ROAD, CIVIL LINES DELHI DL 110054.
TEL: 9871011012
MAIL ID: brmp374@yahoo.com
This public notice is being issued jointly by:
1. BRMP Leasing and Finance Private Limited registered as Non-Deposit Taking Non-Banking Financial Company with RBI vide certificate of Registration Number B-14.02687 ("the Company") AND
2. Mr. Rajesh Kumar Patni S/o Babul Patni (DIN: 00009527) and Mr. Babul Patni S/o Inder Chand Patni (DIN: 00101346) Existing directors of the Company and on behalf of all the existing shareholders ("Transferor"); AND
3. Mr. Ashwin Borkar S/o Fatuji Borkar (DIN: 10283987) and Mr. Kalyan Sarade S/o Laxman Sarade (DIN: 10283116), Proposed Directors of the Company and on behalf of all the proposed shareholders ("New Director"/"Acquirer")
In compliance with the Para 5 of Notification No. DNBR, (PD) 029/CGM (CO5)-2015 issued by Reserve Bank of India on July 09, 2015 and other relevant circulars, Notice is hereby given that the company is intended to transfer the ownership and control of the company to enhance operational efficiencies and facilitate growth opportunities, through the sale of shares to 1. Mr. Raman Ramade and 2. Mrs. Sushma Varsikar. The new directors to be appointed are Mr. Ashwin Borkar (DIN:10283987) and Mr. Kalyan Sarade (DIN: 10283116), the resigning directors are Mr. Rajesh Kumar Patni (DIN: 00009527) and Mr. Babul Patni (DIN: 00101346) all by occupation, Business will take Control and Management of BRMP Leasing and Finance Private Limited.
The Company has sought prior approval from RBI vide letter dated 23/08/2023 in relation to the proposed Transactions (i) the proposed acquisition of control i.e. 80.51% of the paid up share capital of the Company (ii) consequential Change in Management of the Company including by way of appointment of two directors nominated by the Acquirer on the Board of Directors of the Company.
Any clarification / Objection in this regard may be addressed to Department of Non-Banking Supervision, Reserve Bank of India, 6, Sansad Marg, Delhi 110001 or may be addressed to the Mr. Rajesh Kumar Patni, Director at the registered office of the Company within 30 days from the date of publication of this notice stating therein the nature of interest and grounds of objection. This public Notice is being issued jointly by the Company and the above-mentioned Acquirers.
ISSUED BY AND ON BEHALF OF THE FOLLOWING:
SD/- BRMP LEASING AND FINANCE PRIVATE LIMITED
SD/- RAJESH KUMAR PATNI SD/- BABU LAL PATNI SD/- ASHWIN BORKAR SD/- KALYAN SARADE
DIRECTOR DIRECTOR PROPOSED DIRECTOR PROPOSED DIRECTOR
DIN:00009527 DIN:00101346 DIN:10283987 DIN:10283116
Date: 31.08.2023
Place: New Delhi

KOTHARI FERMANTATION AND BIOCHEM LIMITED
CIN: L72411DL1990PLC042502
Regd. Office: 16, Community Centre, First Floor, Saket, New Delhi - 110 017 | Tel: 011-26850004,
E-Mail: info@kothariyeast.in, Website: www.kothariyeast.in

NOTICE OF 33rd ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirty third Annual General Meeting (AGM) of the members of "KOTHARI FERMANTATION AND BIOCHEM LIMITED" will be held on Thursday, the 28th day of September, 2023 at 11:30 A.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities Exchange Board of India (SEBI), to transact the business as set out in the notice of 33rd AGM.
The Notice of the AGM, Annual Report, instructions for e-voting, will be sent in due course only through electronic mode to all the members at their registered email address. In order to send Annual Report, Notice and other communication to shareholders in electronic form, we request the Members of KOTHARI FERMANTATION AND BIOCHEM LIMITED, who have not yet registered their proper and correct email address and mobile number, to register the same immediately in respect of shares held in electronic form with their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by communicating to the Company's Registrar & Share Transfer Agent, Abhipra Capital Limited A-387, Abhipra Complex, G T Karnal Road, Azadpur, Delhi - 110033 by post and /or to Email: rta@abhipra.com. The instructions for joining the 33rd AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through e-voting system during the 33rd AGM are provided in the Notice of 33rd AGM.
The dispatch of Notice along with Annual Report through e-mail will be completed on 4th of September, 2023. The complete Annual Report 2022-23 is available on the Company's website, at https://www.kothariyeast.in/investor-files/annual-report.
Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 21st day of September, 2023 to Thursday, the 28th day of September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.
Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide E-Voting facility to all its members for transacting the business as set out in the Notice of the AGM. The following information relates to voting through electronic means:

Table with 2 columns: Question/Requirement and Answer/Details. Includes Agency providing E-Voting facility, Cut-off Date, Date and time of commencement of e-voting, and Date and time of ending of e-voting.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 21st of September, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining User ID & Password is also provided in the Notice of the AGM.
Members are advised to update their KYC and Nomination details as mandated by SEBI vide its circular SEBI/HO/MIRSD-PoD1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, before October 01, 2023 to avoid freezing of their folios. Soft copies of Form ISR-1, ISR-2, and SH-13 are available on the Company's website, at https://www.kothariyeast.in/investor-files/notice-to-shareholders
Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The facility for voting through e-voting shall be made available during the AGM and the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
The e-voting shall not be allowed beyond the above-mentioned time and date. M/s Priyanka Saxena & Associates, Company Secretaries, has been appointed as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
For any queries, the members may refer to the FAQ's and e-voting user manual as made available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-4886 7000 and 022-2499 7000 or write to the Company at info@kothariyeast.in.
For Kothari Fermentation & Biochem Ltd. Sd/- Silky Gupta Company Secretary
Place: New Delhi
Date : 02.09.2023

Zonal Office, Ghaziabad Zone, Address: B-32, Sector-62, NOIDA-201307.

[See rule-8(1)] POSSESSION NOTICE (for immovable property)
Whereas, the undersigned being the authorized officer of the BANK OF INDIA - BAREILLY BRANCH under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(2) read with (rule 3) of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 12-06-2023 calling upon the borrower- Shri Tahir S/O Hamjuddi, R/O- 508, Sanaiya Rani, CB Ganj, Thana-Mewa Kunwarpur, Bareilly UP-243001. Borrower- Shri Tahir S/O Hamjuddi, R/O- 508, Sanaiya Rani, CB Ganj-Thana, Mewa Kunwarpur, Bareilly UP-243001 to repay the amount mentioned in the notice being Rs. 10,22,691.10 (Rupees Ten Lakhs Twenty Two Thousand Six Hundred Ninety One and Paise Ten) as on 03-06-2023 with further interest, costs, expenses and other incidental charge etc. thereon within 60 days from the date of the said notice.
The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub Sec. 4) of Section 13 of the said Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 29th day of August 2023.
The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with said Property and any dealings with the Property will be subject to the charge of the Bank of India, Bareilly Branch, 46 Civil Lines, PB No-110, Bareilly, UP-243001 for an amount of Rs.10,22,691.10 (Rupees Ten Lakhs Twenty Two Thousand Six Hundred Ninety One and Paise Ten) as on 03-06-2023 with further interest, costs, expenses and other incidental charge etc. thereon
[The borrower's attention is invited to provisions of sub-Section (S) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.]
DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
ALL THAT PART & PARCEL of land and building comprised of Khasra No-547 & 548, Bareilly Gram Sanaiya Rani Mewa Kunwar, CB Ganj (Opp. Gali Khusru College) Bareilly admeasuring area 97.82 sq. mtr. in the name of Shri Tahir S/O Hamjuddi (Borrower-Mortgagor), Bounded as: East - Property of Other, West - Plot of Others, North - Road 18t, Wide, South - Other Property
Date : 29-08-2023, Place: Noida Authorised Officer, Bank of India

BERVIN INVESTMENT AND LEASING LIMITED
607, ROHIT HOUSE, 3, TOLSTOY MARG, NEW DELHI-110001
CIN : L65993DL1990PLC039397
Email Id:- secretary@bervin.com; Website: www.bervin.com

NOTICE OF THE 33rd ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION

- 1. NOTICE is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the company is scheduled to be held on Wednesday, the 27th day of September, 2023 at Nambardar Chaupal, Near Sheetal Tent House, Gali No.-2, Kapashera, High Tension Wali Gali, Delhi-110037 at 9:00 A.M. to transact the business, as set out in the Notice of AGM.
2. The electronic transmission/physical dispatch of the Annual Report (Including Financial Statements, Auditor's Report, Directors Report and Notice of the AGM) for the financial year ended 31st March, 2023 were completed on 2nd September, 2023. The same are also available on the Company's website www.bervin.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") viz. https://www.evoting.nsdl.com/.
3. Pursuant to the provisions of Section 108 of Companies Act, 2013 (the "Act") read with rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules") and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Regulations"), the company is providing the facility to the Members to exercise their right to vote at the AGM by electronic means or polling paper and the business can be transacted through the remote e-voting platform provided by NSDL. The cut-off date for determining the eligibility of Members for remote e-voting and poll is Wednesday, the 20th September, 2023. A person who is not a Member as on the cut-off date should treat this notice for information only. A User ID and password for casting the electronic vote has been sent to all the members.
4. The remote e-voting will commence on Sunday, the 24th September, 2023 (9:00 A.M.) and ends on Tuesday, the 26th September, 2023 (5:00 P.M.). The remote e-voting module shall be disabled by "NSDL" thereafter. Once the vote is casted by the member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of AGM.
5. Any person, who acquires Shares and become Member of the Company after the dispatch of the notice and holds shares as on the cut-off date i.e. Wednesday, the 20th September, 2023 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of AGM, which is available on the Company's website and NSDL's website.
However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll free no: 022-4886 7000
6. The facility for voting either through electronic voting system or polling paper shall also be made available at the AGM.
7. A member may participate at the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.
8. A person whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
9. The Company has appointed Ms. Manisha Gupta, Company Secretary in whole-time practice as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. She has given her consent for such appointment.
10. In case of any queries, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call NSDL at 022 - 4886 7000 (toll free) or Contact Mr. Ravinder Dua, Manager, RCMC Share Registry Pvt. Ltd., B-25/1, Okhla Industrial Area Phase-II, New Delhi-110020, Tel:- 011-26387320-21
By Order of the Board For BERVIN INVESTMENT AND LEASING LIMITED Kalpana Umakanth (Company Secretary)
Place: New Delhi
Date: 29 August, 2023

pnb punjab national bank
...the name you can BANK upon!

Circle office : Ramganga Vihar, Near Sale Tax Office Kanth Road, Moradabad

POSSESSION NOTICE [Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas, The undersigned being the Authorised officer of the PUNJAB NATIONAL BANK, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule-3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice on the date mentioned against account and stated herein calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/ guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrower/guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the PUNJAB NATIONAL BANK for the amounts and interest thereon.

The borrowers attentions is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the act, in respect of time available to redeem the secured assets, Detail of properties where possession had been taken is as follows :

Table with 5 columns: Sr. No., Name of the Borrower/Guarantor/Mortgagor/Branch Name, Description of the Property (Movable / Immovable), Outstanding Amount as per Demand Notice, Date of Demand Notice/Date of Possession. Includes details for M/s Krishna Home Care Solutions (Borrower's Firm).

Date - 02.09.2023, Place - Moradabad, Authorized Officer, Punjab National Bank

For All Advertisement Booking Call : 0120-6651214

ALPHALOGIC INDUSTRIES LIMITED
CIN: U01100PN2020PLC194296
Registered office: 405, Pride Icon, Near Columbia Asia Hospital, Kharadi Bypass Road, Pune- 411014 (MH).
Email: alphalogic.cs@gmail.com ; Web: www.alphalogicindustries.com

Shareholders are hereby Informed that the (03rd) Third Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, the 23rd day of September, 2023 at 02:30 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/other Audio-Visual means (OAVM) to transact the business as set forth in the notice of the AGM which will be sent to the shareholders for convening the AGM of the Company.

Pursuant to General circular dated April 08 2020, April 13 2020, May 05, 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Collectively referred as MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 (SEBI Circulars) and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 03rd AGM of the Company is being conducted through VC/OAVM, which does not require physical presence of members at a common venue. Shareholders will be able to attend the AGM of the company through VC and their presence through the VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. In compliance with the above provisions and the circulars, the notice of the AGM and the Annual Report for the financial year 2022-23 will be sent to all the shareholders of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar & Share Transfer Agent (RTA) only through electronic means. The remote e-voting period commences on 18th September 2023 at 9:00 am and will end on 22nd September 2023 at 5:00 pm. The cut-off date for e-voting will be 16th September 2023. The Notice and the Annual report will also be available on the company's website at www.alphalogicindustries.com and on the stock Exchange website at www.bseindia.com.

Manner of registering /updating email addresses
Those Shareholders who are holding shares in dematerialized mode and have not registered/updated their email addresses with their depository participant(s) are requested to register/update their email addresses with the relevant depository Participant(s).
Manner of casting vote through e-voting:
The Company has availed the services of National Securities Depository Limited (NSDL) to facilitate e-voting to all its shareholders to cast their votes on the business as set forth in the notice of the AGM and the facility of voting through e-voting would also be made available during the AGM. The login credentials for casting votes through remote e-voting and e-voting during AGM shall also be made available to the shareholders through email. The detailed procedure for casting votes through remote e-voting and e-voting during AGM shall be provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.alphalogicindustries.com and on the website of NSDL at https://evoting.nsdl.com.

For Alphalogic Industries Limited Sd/- Vedant Goel Managing Director
Place: Pune
Date: 31.08.2023

THE BUSINESS DAILY. FOR DAILY BUSINESS. FINANCIAL EXPRESS READ TO LEAD. financialexpress.com

भारत-पाकिस्तान सामना रद्द; हार्दिक, इशानची झुंजार अर्धशतके व्यर्थ

क्रिकेट द्वंद्वार पावसाचे पाणी!

वृत्तसंस्था, पालेकेले

शाहीन शाह आफ्रिदीच्या तेजतरंग मान्याचा नेटाने सामना करताना उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि इशान किशन यांनी भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी पालेकेले येथे झालेला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामना अखेर रद्द करावा लागला व दोन्ही संघांना एकेक गुणावर समाधान मानावे लागले.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

पालेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यावर आधीपासूनच पावसाचे सावट होते. पावसाच्या व्यत्ययानंतरही भारताचा डाव पूर्ण झाला. सुरुवातीच्या पडझडीनंतर हार्दिक (९० चेंडूंत ८७ धावा) आणि इशान (८१ चेंडूंत ८२) यांनी झुंजार फलंदाजी केल्याने भारताला २६६ धावांपर्यंत मजल मारता आली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी १४१ चेंडूंत १३८ धावांची अप्रतिम भागीदारी रचली. परंतु भारताचा डाव संपूर्ण अल्पानंतर पावसाचे जोर धरला. संततधार कायम राहिल्याने



हार्दिक पंड्या



इशान किशन

पाकिस्तानला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. त्यापूर्वी शनिवारी सकाळपासूनच पालेकेले येथे दगाळ वातावरण होते, पण सामना वेळेवर सुरू झाला. पावसाची शक्यता असतानाही भारताचा

कर्णधार रोहित शमनि नाणेपेक जिंकून फलंदाजीची स्वीकारली. मात्र, त्याला हा निर्णय धोक्याचा ठरला. वातावरणाचा पुरेपर फायदा घेताना डावखुऱ्या शाहीन आफ्रिदीने भारताच्या बिनीच्या जोडीला अडचणीत टाकले. रोहितला त्याचा

सामना करता आला नाही. दोन बाहेर जाणारे चेंडू टाकल्यानंतर लगेच पुढचा चेंडू आतल्या दिशेला आणत शाहीनने रोहितचा (११) त्रिकळा उडवला. शाहीनने विराट कोहलीलाही (४) फारकाळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. पुनरागमनवीर श्रेयस अय्यरने (१४) काही चांगले फटके मारले. मात्र, त्याला आणि शुभमन गिलला (१०) हरिस रौफने बाद केले. त्यामुळे भारताची ४ बाद ६६ अशी स्थिती झाली. यानंतर इशान व हार्दिक यांनी संघमाने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना केला. ऐरवी सलामीला येणारा इशान

लाहोर: सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या बांगलादेश संघासमोर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात आज,

रविवारी अफगाणिस्तानचे आव्हान असेल. 'सुपर फोर' फेरीतील प्रवेशाच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेशला विजय अनिवार्य आहे.

ब-गटातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पालेकेले येथे झालेल्या

बांगलादेशला विजय अनिवार्य

आज अफगाणिस्तानचे आव्हान

सामन्यात बांगलादेशचा संघ १६४ धावांवर गारद झाला होता. नजमुल हसन शादो (८९ धावा) वगळता बांगलादेशचे फलंदाज मोठी खेळी करणारा अपयशी ठरले. कर्णधार शाकिब अल हसनकडून दमदार

कामगिरीची अपेक्षा केली जात होती; पण त्यानेही निराशा केली. अफगाणिस्तानविरुद्ध बांगलादेशच्या मधल्या फळीतील फलंदाजांना कामगिरीत सुधारणा करावी लागेल. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज

मुशफिकूर रहीमकडून संधाला मोठ्या अपेक्षा असतील.

अफगाणिस्तान संघाचा हा स्पर्धेतील पहिला सामना आहे. तारांकित लेग-स्पिनर रशीद खान चमक दाखवण्यास उत्सुक असेल. तसेच फलंदाज म्हणून अखेरच्या षटकांत मोठे फटके खेळण्यातही तो सक्षम आहे.

● **वेळ**: दुपारी ३ वा.
● **थेट प्रक्षेपण**: स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अप

बिझनेस प्रोफेशनल्स

संघाचा चौथा विजय

पुणे: येथे सुरू असलेल्या

अपरणा ओक स्मृती मान्यून लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत

बिझनेस प्रोफेशनल्स संघाने

चौथ्या विजयाची नोंद करताना

एकदंत क्रिकेट क्लबचा पाच गडी

राखून पराभव केला. एकदंत

क्लबने प्रथम फलंदाजी करताना

६ बाद १६० धावा केल्या. गणेश

आम्ब्रेच्या ६५ धावांचा मोठा

वाटा होता. आव्हानाचा पाठलाग

करताना बिझनेस प्रोफेशनल्स

संघाने १९.४ षटकांत ५ बाद

१६४ धावा करून विजय

मिळवला. शंतनू आठवलेने ६४

धावांची निर्णायक खेळी केली.

मुलींच्या क्रिकेटमध्ये स.प. महाविद्यालय विजेते

पुणे: स.प. महाविद्यालय संघाने

आंबेदा इनामदार महाविद्यालयाचा

नऊ गडी राखून पराभव करून

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत

विजेतेपद मिळवले. आंबेदा

इनामदार महाविद्यालयाने प्रथम

फलंदाजी करताना १० षटकांत १

बाद ७५ धावा केल्या. यात

अनुष्का वायकरच्या ३५, पलक

भोरच्या नाबाद १८ धावांचा वाटा

होता. स.प. महाविद्यालयाने ६.३

षटकांत १ बाद ७९ धावा केल्या.

शारीरिक शिक्षण

महाविद्यालय अंतिम फेरीत

पुणे: भारतीय विद्यापीठ दंत

महाविद्यालय आयोजित

आंतरमहाविद्यालयीन

बास्केटबॉल स्पर्धेत भारती

विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण

महाविद्यालयाने मुलांच्या

विभागातून अंतिम फेरी गाठली.

त्यांनी अभियांत्रिकी

महाविद्यालयाचा ४६-३५ असा

पराभव केला. दुसऱ्या सामन्यात

आएम्‌डी संघाने विधी

महाविद्यालयाचा २३-१५ असा

पराभव केला. मुलींच्या

विभागातूनही विधी

महाविद्यालयाने अंतिम फेरी

गाठताना शारीरिक शिक्षण

महाविद्यालयाला १८-११ असे

नमवले.

बॅडमिंटन : तारा-रक्षिता

अंतिम लढत

पुणे: अव्वल मानांकित तारा शहा

आणि पाचवी मानांकित रक्षिता श्री

या भारतीय खेळाडूंमध्ये कुमार

गटाच्या आंतरराष्ट्रीय ग्रॉपी

बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील

मुलांच्या गटातील एकेरीची अंतिम

लढत होणार आहे. पुणे येथील

मॉडर्न क्रीडा संकुलात सुरू

असलेल्या या स्पर्धेत उपांत्य

फेरीच्या लढतीत भारतीय

खेळाडूयथेच झाल्या. ताराने

प्रशंसा बोनमचे आव्हान २१-१५,

२१-११ असे, तर रक्षिताने तन्वी

रेड्डीचे आव्हान २१-१४, २१-१७

असे सहज मोडून काढले.

जोकोविचचा संघर्षपूर्ण विजय

महिलांमध्ये गॉफ, श्वीऑनटेकची आगेकूच; रायबाकिनाला धक्का

एपी, न्यूयॉर्क

पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करताना नोव्हाक जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जोकोविचने शनिवारी पुरुष एकेरीतील तिसऱ्या फेरीच्या सामन्यात लास्लो जेरेला साडेतीन तासांपर्यंत चाललेल्या सामन्यात ४-६, ४-६, ६-१, ६-१, ६-३ असे नमवत आगेकूच केली.

२३ ग्रॅंडस्लॅम विजेत्या जोकोविचची सुरुवात चांगली झाली नाही. पहिले दोन सेट गमावल्यानंतर जोकोविचवर दडपण होते. मात्र, दडपणात खेळ उंचावण्यासाठी जोकोविच ओळखला जातो आणि याचाच प्रत्यय जेनेविरुद्धच्या लढतीत आला. त्याने सलग तीन सेट जिंकत सामन्यात विजय नोंदवला. जोकोविचने कारकीर्दीत आठव्यांदा पहिले दोन सेट गमावल्यानंतर सामना जिंकला आहे. आपल्या कारकीर्दीत पाच सेटपर्यंत

चाललेल्या ४९ पैकी ३८ सामने जोकोविचने जिंकले आहेत. पुढच्या फेरीत जोकोविचसमोर बोर्ना गोर्जोचे आव्हान असणार आहे.


पुरुष गटातील अन्य सामन्यात, अमेरिकेच्या १४व्या मानांकित टॉमी पॉलने स्पेनच्या २१व्या मानांकित अँलेहॉद्रो फोकिनाला ६-१, ६-०, ३-६, ६-३ असे नमवले. बेन शेल्टनने

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

रशियाच्या असलान करासेवला ६-४, ३-६, ६-२, ६-० अशा फरकाने नमवले. तर, नवव्या मानांकित टेलर फिट्झने चेक प्रजासत्ताकच्या पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या जेकब मेन्सिचवर ६-१, ६-२, ६-० असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. १९व्या मानांकित फ्रान्सिस पिट्याफोने पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर फ्रान्सच्या २२व्या मानांकित ऑड्रिवन मन्नारिनोवर ४-६, ६-२, ६-३, ७-६ (८-६) असा विजय साकारला.

दरम्यान, महिला एकेरीत अमेरिकेच्या कोको गॉफने तीन सेटपर्यंत चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात विजय मिळवत चौथी फेरी गाठली. तर, चौथ्या मानांकित एलिना रायबाकिनाला पराभवाचा धक्का बसला. सहाव्या मानांकित गॉफने पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर एलिन मर्टेंस्वर ३-६, ६-३, ६-० असा विजय मिळवला. गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या गॉफला आगेकूच करायची झाल्यास कॅरोलिना कोझिनियाकीचे आव्हान पार करावे लागेल. वॉझिनियाकीने जेनिफर ब्रॅडीवर ४-६, ६-३, ६-१ असा विजय साकारला. सोरेना किस्टियाने तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात रायबाकिनाचा ६-३, ६-७ (६-८), ६-४ असा पराभव केला. तसेच, गतविजेत्या इगा श्वीऑनटेकने काजा जुवानला ४९ मिनिटात ६-०, ६-१ असे सरळ सेटमध्ये नमवले.

सिंधू, प्रणॉय ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील -गोपीचंद



पुणे: भारताचे माजी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक 'पद्मश्री' पुलेला गोपीचंद यांनी एच. एस्. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

क्रिमसन अनिशा ग्लोबल प्रशालेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बॅडमिंटन संकुलाचे शनिवारी गोपीचंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रत्येक मुलाने खेळायला हवे. याच्या कोर्टेचे अनावरण करताना शिक्षण आणि खेळ यात समन्वय साधून एक सशक्त पिढी घडविण्याच्या मार्गाची सुरुवात करूया असा संदेश गोपीचंद यांनी दिला. गोपीचंद यांचे

अनुभव ऐकताना शालेय मुले भारावून गेली होती. अनावरण सोहळ्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनपटूंना पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेची चांगली संधी असल्याचे सांगितले. ऑलिम्पिकला अजून एक वर्ष आहे. पात्रता फेरीला सुरुवात व्हायची आहे. सिंधू आणि प्रणॉयला पात्रता गाठतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रणॉय सध्या चांगल्या लयीत असून, नव्या हंगामातही तो आपले वर्चस्व सिद्ध करेल. एकेरीबरोबर दुहेरीतही भारतीय जोड्या चांगल्या कामगिरी करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

हॉकीच्या मैदानात

भारताची पाकिस्तानवर सरशी

आशियाई 'फाईव्ह अ साईड' स्पर्धेत जेतेपद

सालाह (ओमान): आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारत-पाकिस्तान संघांदरम्यानच्या बहुचर्चित सामन्याचा निकाल लागला नसला, तरी हॉकीच्या मैदानावर भारताचे प्रथम संघाने 'फाईव्ह अ साईड' आशिया चषक स्पर्धेत संघर्षपूर्ण लढतीत पाकिस्तानचा शूटआऊटमध्ये २-० असा पराभव करून विजेतेपद मिळवले. या विजयाने भारताने २०२४च्या 'हॉकी फाईव्ह' विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला.

अंतिम लढतीत नियोजित वेळेतील ४-४ अशा बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये भारताने सरशी साधली. भारताचा गोलरक्षक सूरज करकेराची कामगिरी नियोजित वेळेसह शूटआऊटमध्येही निर्णायक ठरली. नियोजित वेळेत भारताकडून मोहम्मद रहिलने दोन (१९ आणि २६व्या मिनिटात), तर जुरगाज सिंगने (सातव्या मि.) आणि मनिंदर



रोख पारितोषिक

आशियाई विजेतेपदासाठी हॉकी इंडियाने विजेत्या संघातील खेळाडूंना २ लाख, तर साहाय्यकांना १ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर केले.

सिंग (१०व्या मि.) यांनी एकेक गोल केला. पाकिस्तानसाठी अब्दुल रेहमानने पाचव्या, कर्णधार अब्दुल राणाने १३व्या, झिक्रिया हयातने १४व्या आणि अर्शद लियाकतने १९व्या मिनिटाला गोल केले.

जलद विभागात

दिव्या देशमुखला जेतेपद

कोलकाता : भारताच्या दिव्या देशमुखने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटातील जलद विभागाचे शनिवारी जेतेपद पटकावले. तिने नऊ फेऱ्यांमध्ये सात गुण कमावले. चीनच्या जगज्जेत्या जु वेन्जूनला ६.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा

महाराष्ट्राच्या दिव्याला या स्पर्धेत सुरुवातीला स्थानही मिळाले नव्हते. मात्र, आर. वैशालीने माघार घेतल्यानंतर १७ वर्षीय राष्ट्रीय विजेत्या दिव्याला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचे सोने केले. पहिल्या दोन दिवशी चमकदार कामगिरी करताना सहा फेऱ्यांअंती दिव्याने ५.५ गुणांसह अग्रस्थान भक्कम केले होते.

शनिवारी, स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या सातव्या फेरीच्या लढतीत दिव्याला युकेनची ग्रॅंडमास्टर अॅना युरोशिनाने बरोबरीत रोखले. तर आठव्या फेरीत तिला पोलिना शुवालोवाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अखेरच्या फेरीपूर्वी वेन्जून आणि दिव्याचे समान सहा गुण झाले होते. मात्र, वेन्जून अव्वल स्थानावर होती. त्यामुळे दिव्याला अखेरच्या फेरीत विजय अनिवार्य होता. या फेरीत तिने काळ्या



मोहऱ्यांनी खेळताना भारताची अव्वल महिला बुद्धिबळपटू असलेल्या ग्रॅंडमास्टर कोनेरू हम्मोला नमवण्याची किमया साधली. दुसरीकडे वेन्जूनला युरोशिनाने बरोबरीत रोखल्याने दिव्याच्या जेतेपदावर शिकामोर्तब झाले. शुवालोवा ५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. दिव्याने या स्पर्धेत हम्मोसह ट्रोणावल्ली हरिका, जॉर्जियाची निनो बात्सिश्विली, अमेरिकेची इरिना कूश या ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटूंना पराभूत केले. तिने भारताच्या सविता श्री आणि वतिका अगरवाल यांच्यावरही विजय नोंदवले.

मोहिल ठाकूर, स्पृहा बोर्गावकर विजेते

पुणे : पीवायसी हिंदू जिम्बखाना क्लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांच्या गटात मोहिल ठाकूर, तर मुलींच्या गटात स्पृहा बोर्गावकरने विजेतेपद मिळवले.

या स्पर्धेत अग्रमानांकित मोहिल ठाकूरने तिसऱ्या मानांकित एल्विस टॉमला ४-११, ११-४, ११-९, ११-२ असे नमवत विजेतेपद पटकावले. मोहिल हा सीएम इंटरनॅशनल शाळेत

पाचवी इयत्तेत शिकत असून 'इंडिया खेलेगा' अकादमीत सनमय परांजे यांच्या मार्गशेनाखाली सराव करतो.

स्पृहा बोर्गावकरने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित शरण्या प्रधानला हरवल्यावर अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित स्पृहा गुजरचा ११-९, ७-११, ११-८, ८-११, ११-८ असा पराभव केला. स्पृहा सिम्बायोसिस शाळेत शिकत असून चॅम्पियन टेबल टेनिस अकादमीमध्ये शंख नील यांच्या



मार्गदर्शनाखाली सराव करते. उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित स्पृहा गुजरने तिसऱ्या मानांकित अहाना गोडबोलेचा १२-१०, ९-११, ११-८, ११-२, तर स्पृहाने शरण्या प्रधानचा ११-३, ११-३, ११-८, ११-८ असा पराभव केला.

खरीखुरी पारंपरिक

बेडेकर

लोणची

Follow us @bedekar_official

अल्फालॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड

CIN : U01100PN2020PLC194296

नोंदणीकृत कार्यालय : 405, प्राइड आयकॉन, कोलंबियाजवळ, एशिया हॉस्पिटल, खराडी वाघपास रोड, एनए, पुणे - 411014 (मह.)

ईमेल : alphalogic.cs@gmail.com , वेब : www.alphalogicindustries.com

भागधारकांना याद्वारा कळविण्यात येते की कंपनीची तिसरी (3 री) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), कंपनीच्या एजीएम बोलाविल्याकरिता भागधारकांना पाठविण्यात येणाऱ्या एजीएम च्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हिडीओ) / अदर ऑडिओ- व्हिडिओ अल मिनस (ओएफ्‌व्हीएम) द्वारे शुनिवार, दि. 23 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 02:30 वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे निर्गमित केलेल्या अनुक्रमे जनरल सक्च्युलर 08 एप्रिल 2020, 13 एप्रिल 2020, 05 मे 2020, 20 सप्टेंबर 2020, 31 डिसेंबर 2020, 31 जानेवारी 2020, 08 डिसेंबर 2021, 14 डिसेंबर 2021, 05 मे 2022 आणि 28 डिसेंबर 2022 दिनांकित एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भित आणि सिक्च्युलरिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे निर्गमित केलेल्या अनुक्रमे सक्च्युलर सेबी परिपत्रक दिनांक 12 मे 2020, 15 जानेवारी 2021, 13 मे 2022 आणि 05 जानेवारी 2023 (सेबी परिपत्रके) च्या अनुसार आणि कंपनी अधिनियम, 2013 आणि सेबी (लिटिगिऑन ऑब्जेक्शन्स अँड डिस्कलोजर रिक्वियरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2015 (लिटिगिऑन रेग्युलेशन्स) च्या तरतुदीच्या अनुपालनात कंपनीच्या 3 व्या एजीएम "व्हिडीओ" / ओएफ्‌व्हीएम द्वारे आयोजन करण्यात येत आहे, ज्याकरिता सामायिक स्थळी सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असणार नाही. भागधारक व्हिडीओ द्वारे कंपनीच्या एजीएम मध्ये उपस्थित राहण्यास सक्षम असणार आहेत आणि व्हिडीओ द्वारे सुविधेद्वारा त्यांच्या उपस्थितीची कायद्याच्या कलम 103 अंतर्गत गणपूर्तीच्या हेतुप्रित्यर्थ परिगणना करण्यात येईल.

वरील तरतुदी आणि सक्च्युलरच्या अनुपालनात, एजीएम ची सूचना आणि वित्तीय वर्ष 2022-23 करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या सर्व भागधारकांना पाठ